

WHITE ORGANIC AGRO LIMITED

#### WHITE ORGANIC AGRO LIMITED

(FORMERLY WHITE DIAMOND INDUSTRIES LIMITED) 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com | Email: info@whiteorganicagro.com | CIN: L01100MH1990PLC055860

19<sup>th</sup> August, 2022

To, **Listing Department** BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai- 400 001

Scrip Code: 513713

Sub.: Public Announcement & Newspaper Publication in respect of information regarding 32<sup>nd</sup> Annual General Meeting proposed to be held on September 15, 2022 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 5th May, 2020, read with Circulars dated 8th April, 2020, Circular No. 2/2021 dated 13<sup>th</sup> January, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") extended via Circular No. 3/2022 and SEBI Circular No.: SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79; 15<sup>th</sup> SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company, permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue.

Further to inform that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the 32<sup>nd</sup> AGM of the Company is proposed to be held on Thursday, September 15, 2022 at 10.00 AM through VC/OAVM.

Pursuant to General Circular No. 2/2021 dated 13th January, 2021 & 20/2020 dated 5th May, 2020 issued by MCA, read with Regulations 47, 30 and Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) edition dated August 19, 2022 in respect of information regarding the 32<sup>nd</sup> AGM of the Company.

Kindly take the above on your record

Thanking You,

For White Organic Agro Limited

DIM: 03121939

**FINANCIAL EXPRESS** 

# Hike in gas share in energy mix to 15% by 2030 a gigantic task

**SURYA SARATHI RAY** New Delhi, August 18

**INDIA'S TARGET TO** raise the share of gas in its energy mix to 15% by 2030 from around 6.4% now seems improbable, as demand will continue to outstrip domestic supply while inadequate evacuation infrastructure could prevent largescale imports that would be required to realise the lofty goal, analysts said.

Far from going up, India's net production of natural gas fell in the last decade to 33,131 mmscm in FY22, compared with 39,753 mmscm in FY13. Net production denotes gas available for consumption. The gross domestic production of natural gas in FY22 was 34,024 mmscm, up from 28,672 mmscm in FY21. ONGC is the leading producer of gas in the country contributing around 61% of the country's production in FY22.

India's consumption of natural gas, on the other hand, hit 63,907 in FY22, compared with 57,367 mmscm in FY13 on growing demand from the fertiliser, city gas distribution (CGD) and other sectors. Of the total gas consumption in India in FY22,30% was consumed by the fertiliser sector followed by the CGD sector (20%) and power sector (15%), among others. As domestic production fell and demand continued to grow, India's reliance on imports went up to 48.2% of consumption in FY22, compared with 30.7% in FY13.Coupled with rising prices, total cost of natural gas imports increased from \$9.5 billion in 2019-20 to \$7.9 billion in FY21 and \$13.4 billion in FY22.

#### (In MMSCM) Import as % of consumption production import 2012-13 39,753 17,614 30.7 2013-14 34,574 33.9 17,801 2014-15 32,693 18,607 36.3 2015-16 31,129 21,388 40.7 30,848 2016-17 24,849 44.6

33,887

33,031

30,776

01.

expensive liquefied natural gas (LNG) imports to meet the demand," said Hetal Gandhi, director, Crisil Research.

said for gas to be contributing to about 15% of primary energy in 2030, consumption of gas needs to grow 3.5 times of the current volume.

owing to both demand and supplyside issues. On demand side, anchor segment such as power sector needs to be enabled for offtake of gas and infrastructure such as city gas distribution (CGD) needs to be expedited. As

## WHITE ORGANIC AGRO LIMITED

312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com Email: info@whiteorganicagro.com | CIN: L01100MH1990PLC055860

### **Notice of Annual General Meeting**

Agro Limited will be held on Thursday, September 15, 2022, at 10:00 A.M. through Video Conferencing / Other Audio Visual Means ('OVAM'); to transact business as will be detailed in the notice convening the said AGM proposed to be circulated in due course. In view of General Circular No.: 20/2020 and No. 14/2020 dated May 05, 2020 and April 08, 2020 respectively; issued by ministry of corporate affairs, extended via Circular No. 3/2022, and SEBI Circular No.: SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 providing clarity and relaxation on conducting AGM in the times of COVID pandemic; read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company; the AGM will be held without the physical presence of the shareholders at a common venue. Instructions and guidelines for joining the meeting will be provided in the notice convening the said AGM and the said notice will be made available on the website of the Company available on http://whiteorganicagro.com/investor\_relations.html and alternately you may download the same from E-voting Portal https://www.evotingindia com/noticeResults.jsp or website of BSE Limited (The exchange)

The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") provided by Central Depository Services Ltd. ('CDSL') allowing the shareholders to vote on given dates from their respective locations and an 'e-voting during AGM' service is also being provided to enable the members to vote while the meeting is in progress. Instructions would be provided in the notice of the Annual General Meeting. The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Thursday, September 8, 2022 will be entitled to avail the facility of remote e-voting.

The annual report and notice for annual general meeting would be sent electronically to those members who have registered their e-mail addresses. These documents will also be available on the Company's website on this link: http://whiteorganicagro.com/investor relations.html and alternately you may download the same from E-voting Portal https://www.evotingindia.com/noticeResults.jsp.

need to follow the following steps to register their email IDs and obtain user ID and passwords, to participate in the e-voting process.

shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy), AADHAR (self attested scanned copy) by email to Company's email EmailReg/Email\_Register.html/ mt.helpdesk@linkintime.co.in

ID: info@whiteorganicagro.com or approach the RTA at: https:// web.linkintime.co.in/ For DEMAT shareholders -, please provide Demat account detials (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of

For White Organic Agro Limited

Date: 17-08-2022 Place: Mumbai

*सेन्ट बैंक* होम फायनेन्स लिमिटेड Cent Bank Home Finance Limited

52.8

54.3

48.2

Shop No.1 & 2, Rajashree Apartment, Next to DCB Bank, D' Souza Colony, College Road, Nasik - 422005

is Returned Undelivered Refused to Accept & Acknowledge

A notice is hereby given that the following Borrower/Co-borrower and Guarantors have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing

Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned un- served not Acknowledged by borrower, Co-borrower, Guarantors and as such they are hereby informed by way of this public notice. Date of Notice Outstanding S. No

The Borrower And Guarantor	Description of The Property	Date of NPA	Amount
S/o Rajkishor Badriprasad Kasaudhan, Mrs. Rupa Sunil Kasaudhan W/o Sunil Rajkishor Kasaudhan,	All that part and parcel of the property consisting of Flat No 03-A, On 1st Floor, Riddhi-Siddhi Park", A-Wing, on Plot No 38 & 39, S No 123/B, Shivaji Nagar, Near Ganesh Mandir & Aai Hospital, Gangapur Shiwar, Nashik, Tal & Dist Nashik-422012. Property Area:-525.00 Sq. Ft.	05.08.2022 31.03.2022	₹ 7,82,988.00 + Interest and other Charges
teps are being taken for substituted	d service of notice. The above Borrower/Co-borr	ower and Guara	antor (s) (wherever

applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of

e-Tender Notice No.: M-24-OP-L-UL-HTE-08, dated: 18.08.2022. e-Tender is invited by Sr. Divisional Mechanical Engineer, S.E.Railway, Ranchi for and on behalf of the President of India for the following work: Name of work with its location: Outsourcing of manpower for operation of Mechanized Laundry at Hatia and Loading & Unloading of Linen sets to trains at Hatia station for a period of three years. Approx. cost of work (inclusive of GST) : ₹ 9,53, 24,083. Earnest Money : ₹ 6,26,600/-Date and time for closing of e-tender

S. E. RAILWAY - TENDER

07.09.2022 at 12.00 hrs. Website parti-

culars and details : www.ireps.gov.in

e-Tenders are invited by Divisional Railway Manager (S&T), S.E.Railway, Adra, Pin-723121, West Bengal for and on behalf of the President of India for the following works SI. No. & Tender Notice No.: Name of the work; Tender Value : (1) SnT e Tender ADA 22 23 33, dated 18,08 2022; Signalling & Telecom works in connection with TTR (Through Track Renewal) and TWS (Thick Web Switch) in Adra-Bankura-Kharagpur section of Adra Division; ₹ 1,77,50,685.84. (2) SnT\_e\_Tender ADA 22 23 34, dated 18.08.2022; Signalling & Telecom works in connection with TTR (Through Track Renewal) and TWS (Thick Web Switch) in Ramkanali-Damodar & Damodar-Asansol, Anara-Chandil, Adra-Rukni section of Adra Division; ₹ 1,77,43,614.83. (3) SnT\_e\_Tender ADA 22 23 35, dated 18.08.2022; Signalling & Telecom works in connection with TTR (Through Track Renewal) and TWS (Thick Web Switch) in Purulia-Kotshila, Pundhag, Damrughutu, Gourinathdham, Kotshila-Bokaro Steel City, Bokaro Steel City-Rajabera section of Adra Division; ₹ 1,77,42,591.30. Closing date & time of tender is 07.09.2022 upto 11.00 hrs, for each. Details are available at website www.ireps.gov.in

Following e-Tenders are invited by the Sr.

CDO/Tatanagar, S.E.Railway for and on behalf of the President of India under single packet system for the under mentioned works. Manual offers are not allowed against the tender and any such manual offer received shall be ignored. SI, No. & Tender notice no.; Name of Work; Tender Value; Bid Security : (1) SRCDOTATA-22-23-02, dated 17.08.2022; Loading/ Unloading of linen packets and blankets in nominated trains and transportation of linen from Tatanagar Station to Mechanized Laundry/Tata and from Mechanized Laundry/Tata to Tatanagar station for a period of 03 years through open tender; ₹ 93,18,625.20; ₹ 1,86,400/-. (2) SRCDO TATA-22-23-03, dated 17.08.2022; Linen distribution of linen packets and blankets in nominated trains of Tatanagar coaching depot, S.E.Railway for a period of 3 years through open tender; ₹ 4.02.06.896.29; ₹ 3,51,100/-. Cost of tender form : Nil for both. Place of opening of tender: Office of the Sr. CDO/Tatanagar, S.E.Railway. Date and time of closing of tender 05.09.2022 at 15.00 hrs. for both. Tender can be viewed at website http://www. ireps.gov.in The tenderer/bidder must have Class-III digital signature certificate & must be registered under IREPS portal. Only registered tenderer/bidder can participate on e-tendering. (PR-490)

# पंजाब नैशनल बैंक 🔘 punjab national bank

Information Technology Division, HO: 5, Sansad Marg, New Delhi - 110 001 (Email ID: itdhw@pnb.co.in, Phone: 011-23311452)

## TENDER NOTICE

Punjab National Bank invites online bids (both technical and commercial) from eligible bidders for RFP for Selection of service providers for VSAT. Interested bidders may visit our e-Procurement website https://etender.pnbnet.in

or https://www.pnbindia.in for downloading the detailed RFP document. The Bids are required to be submitted online using digital certificates (both Signing & encryption) through our e-Procurement system. Last date and time for Online bid submission (both Technical & Commercial) (Hash submission) is 08-09-2022 upto 16.00 hrs. and online Bid Re-Encryption is 09-09-2022 upto 14.00 hrs.

All future communications related to RFP will be uploaded on our websites https://etender.pnbnet.in and https://www.pnbindia.in. Asst. General Manager



#### ORIX LEASING & FINANCIAL SERVICES INDIA LIMITED (formerly known as OAIS Auto Financial Services Limited)

(A Subsidiary of ORIX Auto Infrastructure Services Limited) Regd. Office: Plot No. 94, Marol Co-operative Industrial Estate, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059

Tel.: + 91 22 2859 5093 / 6707 0100 | Fax: +91 22 2852 8549 Email: info@orixindia.com | www.orixindia.com | CIN: U74900MH2006PLC163937

#### APPENDIX- IV-A [See proviso to rule 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Orix Leasing & Financial Services India Ltd., will be sold through public auction on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" on 20-09-2022 for recovery of Rs. 60,34,092.9/- (Rupees Sixty Lac Thirty Four Thousand Ninety Two and Nine Paise Only) as on 22-07-2022 due to Orix Leasing & Financial Services India Ltd. from Sachin S Sonavane, Shantaram Gangadhar Sonavane & Vaishali Shantaram Sonavane (borrower and co-borrower(s)). The Reserve Price will be INR 62,20,500/- (Rupees Sixty Two Lakh Twenty Thousand Five Hundred Only) and the Earnest Money Deposit (EMD) will INR 6,22,050/- (Rupees Six Lakh Twenty Two Thousand Fifty Only)

#### DESCRIPTION OF MORTGAGE PROPERTY ALL THAT PART AND PARCEL OF FLAT NO. 403, 4TH FLOOR, BUILDING NO. B-


 ANUPAMA CO-OP, HSG. SOC. LTD., BEARING CTS NO. 1298/1 TO 8, VILLAGE DAHISAR, AT SECTOR II, ANAND NAGAR, CHHATRAPATI SHIVAJI ROAD. DAHISAR (EAST), MUMBAI - 400 068 Interested bidders may contact Authorised Officer Mr. Abdul Latif Patel (Contact Details:+91-9819075566) for any queries during the working hours from Monday to

Saturday and for detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the website of Orix Leasing & Financial Services India Ltd., i.e. https://www.orixindia.com/leasing.php

Date: 18.08.2022 PLACE : Dahisar, Mumbai Loan No.: LN0000000002424

**Authorised Officer** Orix Leasing & Financial Services India Ltd.

M RITES



Notice is hereby given that the 48"Annual General Meeting of the Members of RITES LIMITED will be held on Friday, September 16, 2022, at 11:00 AM through Video

Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated separately. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 read with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 20/2020

dated May 5, 2020, General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 and 17/2020 dated April 13, 2020 and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred to as Circulars), has further allowed companies to conduct the Annual General Meeting (AGM) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the Circulars, the AGM of the Company is being held through VC/OAVM. The notice of the AGM along with the Annual Report for the FY 2021-22 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and

at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM.

SEBI Circular, Members may note that the Notice of the AGM and Annual Report will

also be available on the Company's website www.rites.com and on the websites of

the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited

Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Notice of the AGM. If your email ID is already registered with the Company/RTA, login details for e-voting

are being sent on your registered email address. In case you have not registered your email address with the Company/RTA and/or not

updated your bank account mandate for receipt of Dividend, please follow below

a) Register your email id for obtaining Annual Report and login details for e-voting. (before 5 p.m. (IST) on 9°September, 2022)

a) Visit the https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html

Select the company name viz. RITES Limited;

Enter the DP ID & Client ID / Physical Folio No. and PAN number. In the event of PAN details are not available on record for Physical Folio, Members to

enter one of the Share Certificate numbers Upload the self- attested copy of PAN card for authentication. If PAN details

are not available in the system, the system will prompt the Member to upload the self- attested copy of the PAN card for updation; Enter your email address and mobile number;

The system will then confirm the email address for receiving the AGM notice.

 Receiving dividends directly in your bank accounts through National Automated Clearing House (NACH) or any other means (before 5 p.m. (IST) on 9" September, 2022).

Physical a) Visit the https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html; holding b) Under the "update bank details", fill the following details:

1) Bank Account No.

2) Bank Name

3) IFSC Code Upload a self attested scanned copy of the PAN card;

d) Upload a self attested scanned copy of any document (such as AADHAR card, passport) in support of the address of the Member as

registered with the Company; e) Upload a self attested scanned copy of cancelled cheque leaf

bearing the name of the member or first holder in case shares are Demat Members holding shares in DEMAT form are requested to update their

Alternatively, Members holding shares in demat form may update their email address and E-payment mandate with their Depository Participants (DPs) and to the Registrar and Share Transfer Agent in case the Members are holding shares in

Holding E-payment Mandate with their respective Depository Participants.

Pursuant to Finance Act, 2020 Dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. 01" April, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their

PAN with the Company/RTA (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode). A Resident individual shareholder with PAN and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/ 15H, to avail the benefit of nondeduction of tax at source by email to vinay.kumar@linkintime.co.in by 5:00 p.m. IST on 9th September, 2022. Shareholders are requested to note that in case the PAN is

not registered, the tax will be deducted at higher rate of 20% In the event, the Company is unable to pay the dividend to any shareholder by

electronic mode, due to non-registration of the bank account, the Company shall

dispatch the dividend warrant/cheque to such shareholders at the earliest. For RITES Limited

Place: Gurugram

Date: 18.08.2022

Joshit Ranjan Sikidar Company Secretary Future Ready

Transforming to GREEN Registered Office: SCOPE Minar, Laxmi Nagar, Delhi-110092, India Website: www.rites.com, E-mail:cs@rites.com, Ph.: 0124-2571666

FINANCIAL EXPRESS

FinancialXpress





## **HONOURING THE BANKS THAT** INDIA CAN BANK ON



Chief Guest

Nirmala Sitharaman

Hon'ble Union Minister of Finance and **Corporate Affairs** 

Mumbai







#FEBestBanks









thefinancialexpress

RailMadad Helpline 139 financialexp.epa

Divisional Railway Manager (C), Central Railway, Bhusawal

MA/B155

**Growing reliance on imports** 31,731 2017-18 27,439 46.3 2018-19 32,056 28,740 47.3

Source: Petroleum Planning and Analysis Cell "While domestic natural gas demand is expected to grow at around 8-10% CAGR over FY2022-2027, domestically available natural gas, which meets around 50% of the total demand currently, is expected to grow at only around 7-9% in the same period. This is a key concern which will hinder the growth in natural gas' share in the energy mix, as the end-user industries have to rely on

30,257

27,784

33,131

2019-20

2020-21

2021-22

Sanjay Sah, Partner, Deloitte,

"This seems improbable

ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED

A customer centric company

Sd/- Chief General Manager (NRE), APDCL, Bijulee Bhawan

ORIX LEASING & FINANCIAL SERVICES INDIA LIMITED

(formerly known as OAIS Auto Financial Services Limited)

(A Subsidiary of ORIX Auto Infrastructure Services Limited)

Regd. Office: Plot No. 94, Marol Co-operative Industrial Estate,

Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059

Tel.: + 91 22 2859 5093 / 6707 0100 | Fax: +91 22 2852 8549

Email: info@orixindia.com | www.orixindia.com | CIN: U74900MH2006PLC163937

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8(6)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and

Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the

Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised

Officer of Orix Leasing & Financial Services India Ltd., will be sold through public

auction on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS"

on 20-09-2022 for recovery of Rs. 67,45,044.6/- (Rupees Sixty Seven Lac Forty Five

Thousand Forty Four and Six Paise Only) as on 10-08-2022 due to Orix Leasing & Financial Services India Ltd. from Sachin S Sonavane, Shantaram Gangadhar

Sonavane & Vaishali Shantaram Sonavane (borrower and co-borrower(s)). The

Reserve Price will be INR 49,68,000/- (Rupees Forty Nine Lakh Sixty Eight Thousand

Only) and the Earnest Money Deposit (EMD) will INR 4,96,800/- (Rupees Four Lakh

DESCRIPTION OF MORTGAGE PROPERTY

ALL THAT PART AND PARCEL OF UNIT NO.125, 1ST FLOOR, BUILDING NO.D-2, TRUCK TERMINAL PHASE - I, CS NO.8(PT), MUKUNDRAO AMBEDKAR

ROAD, NEAR RTO MUMBAI, EAST-1, WADALA SALT PAN DIVISION, WADALA

Interested bidders may contact Authorised Officer Mr. Abdul Latif Patel (Contact

Details:+91-9819075566) for any queries during the working hours from Monday to

Saturday and for detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided

in the website of Orix Leasing & Financial Services India Ltd., i.e

CENTRAL RAILWAY

INSTALLATION AND OPERATION OF WATER VENDING MACHINES

E-Tender Notice No.: BSL/C/G-3/Cont Catg/Cluster-/T/22

For and on behalf of the President of India, Senior Divisional Commercial Manage

Bhusawal Division Central Railway invites E-Tender under single stage two

packet tender systems for "Installation and Operation of Water Vending Machines

for group of Railway Stations/platforms over Bhusawal division through Clusters.

Installation and operation of water vending machines (WVMs) at the following group

WVMs

03

04

02

01

02

05

05

01

Address of the office: DRM office Commercial Branch Bhusawal, Location

for the each WVM: Detail of / location is mentioned in IREPS Portal. Cost of Tender Document: ₹ 3,000/- for Each Cluster. Tender closing Date and Time:

07/09/2022 up to 1500 hrs. Period of contract: Five years. Validity of Offers:

120 days from the date of opening. Tender Document available on website:

Document can only be obtained on the website http://www.ireps.gov.in. Bid Documents: The tender documents are available on www.ireps.gov.in and same

can be downloaded/viewed for submission of offer. The cost of tender documents

as indicated in the tender documents will have to be deposited by the tenderer

online on IREPS portal www.ireps.gov.in. Bid Documents: Can be submitted

online on IREPS portal www.ireps.gov.in along with e-payment receipt towards the

coast of biding documents, failing which the offer will summarily rejected. Earnest

Money: The bid must be accompanied by Earnest Money as stated above and

same will have to be deposited by the tenderer online on IREPS Portal www.ireps.

gov.in and e-payment receipt must be attached with offer/bid. Receipt of Bids: The

bidder should submit their bid online on IREPS Portal www.ireps.gov.in not later

than 15:00 hrs. on date mentioned in the above table. Railway reserves the right

to accept/reject any or all Bids without assigning any reason thereof. The bidder

fulfilling the eligibility criteria will be evaluated based on the evaluation criteria

given in this Bid Document, Manual offers are not allowed against this tender,

and any such manual offer received shall be summarily rejected. Address for

Communication: Office of Divisional Railway Manager (Commercial), Bhusawal Division, Central Railway, Near Bhusawal Station, Bhusawal - 425201. Tele: 02582-

222433, Fax: 02582-220167. The cost of tender document dt Earnest Money in

respect of e-tendering will he accepted through payment gateway available on IREPS site only. The cost of tender documents and EMD amount should be credited

in Railway account before closing date & time of fender, without which the tender

Section

Nasik

Manmad

CSN

PC

Total

DVL

**Authorised Officer** 

EMD

16,000/-

39,000/-

46,300/-

16,300/-

25.000/-

Orix Leasing & Financial Services India Ltd.

Total Reserve

Price (₹)

1,59,651/-

3,85,528/-

4,62,397/-

1,62,608/-

23.652/-

(Annex Building), Paltanbazar, Guwahati

TENDER NOTIFICATION

Assam Power Distribution Company Limited (APDCL) invites sealed

tenders from prospective bidders for "Design, Supply, Installation,

Testing and commissioning including 5 years Operation, Comprehensive

Warranty and Maintenance of semi integrated LED based Solar Street

Lighting Systems at different locations of Sualkuchi in Kamrup District of

Assam". The bid documents and other detailed information are available.

Please pay your energy bill on time and help us to serve you better!

in www.apdcl.org and www.assamtenders.gov.in

(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Ninety Six Thousand Eight Hundred Only).

https://www.orixindia.com/leasing.php

MUMBAI-400037.

Date: 18.08.2022

of stations through

**CLUSTER NO. 1** 

CLUSTER NO. 4

CLUSTER NO. 5

CLUSTER NO. 6

CLUSTER NO. 7

shall he summarily rejected.

PLACE: Wadala, Mumbai

Loan No.: LN0000000002304

ORIX

global prices of gas, availability of alternate fuels has impacted willingness to switch to gas," Shah said. In a May 2022 report, Cli-

regards supply, disruption in

mate Action Tracker said, "With the planned increase in gas consumption, India will likely need to significantly increase gas imports, as domestic production has remained stagnant, and invest in capital-intensive gas infrastructure. This exposes India to risks such as a carbon lock-in, stranded assets, and energy insecurity."

NOTICE is hereby given that the 32" Annual General Meeting ('AGM') of White Organic

Shareholders, whose details are not registered with the depository, Company or RTA

For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of

Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAR (selfattested scanned copy) to Company or RTA on the abovementioned email IDs.

Mr. Darshak Rupani Managing Director DIN: 03121939

Ph.No. 0253-6649224 8149094047 The Notice U/s 13 (2) of Act to be Published In Newspaper when the Same

Section 13 of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security interest Act, 2002. Place: Nashik, Date: 18.08.2022 Authorized Officer, Cent Bank Home Finance Ltd., Nashik

> INDIAN EXPRESS

> > GROUP







Knowledge

Provider Building a better working world

**PUBLIC NOTICE** 

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

. Shrikrishna Raghunathrao Ganbavale residing at 418 E Ward, Near Apsara Talkies Shahupuri Kolhapur-416001, legal heir of deceased shareholders, Raghunath Vishnu Ganbavale and Sunanda Raghunath Ganbavale of Housing Development Finance Corporation Limited (HDFC) hereby give notice that the original share certificate no. 12447 bearing distinctive nos. 17103971 to 17104470 for 500 equity shares of F.V.Rs.2 under folio no R000699 issued to us by HDFC, has been lost by us and we are giving a under folio no R000699 issued to us by HDFC, has been lost by us and we are giving an application to HDFC for issuance of duplicate share certificate in lieu thereof. Any person who is in possession of said share certificate and/ or has any objection to the issue of the duplicate share certificate as aforesaid, is requested to contact HDFC Limited, Investor Services Department, Ramon House, 5th Floor, H.T. Parekh Marg, 169 Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020, within SEVEN (7) days from the date of publication of this Notice, failing which HDFC will proceed to issue duplicate share certificate, in accordance with the Companies (Issuance of Share Certificate) Rules, 1960. Date: 18/08/2022

(Shrikrishna Raghunathrao Ganbavale)

#### जाहीर सूचना

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **एम. के. ग्रुप,** या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई निबंधक यांच्याकडे

कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे:

बिल्डर्स, डेव्हलपर्स, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉन्ट्रॅक्टर्स, कंत्राटदार, आर्किटेक्ट्स डेकोरेटर्स, कन्सल्टंट्स आणि इस्टेट एजंट आणि खरेदी, अधिग्रहण, बांधणे, विकसित करणे, विक्री करणे, भाडेतत्त्वावर घेणे, व्यवस्थापन करणे, भाडेतत्त्वावर घेणे, कोणत्याही व्याजात भारतातील किंवा परदेशातील कोणतीही जमीन, इमारती, मालमत्ता, स्थावर किंवा वैयक्तिक मालमत्ता, टीडीआर किंवा वंश परंपरागत कोणत्याही कालावधीची किंवा वर्णनाचे व्यवसाय सरू ठेवणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः ४था मजला, अजमेरा हाऊस, एल.टी. मार्ग, पाठकवाडी, मुंबई-४००००२ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा)-१२२०५० यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

ठेकाण: मुंबई दिनांक: १९.०८.२०२२ १. मनिष के. अजमेरा - भागीदार २. जितेन के. अजमेरा - भागीदार

#### जाहीर सूचना

याद्वारे सचित केले जाते की मी खाली नमद केलेल्या जागेच्या शीर्षकाची चौकशी करत आहे ज्यामध्ये रेण हिराचंद मोहनानी (माझे अशिल) स्वर्गीय होतीलाल सोहनलाल अग्रवाल हे खाली नमद केलेल्या मालमत्तेचे मालक असल्याचा दावा करत आहे. त्यांचे दि.२२.१२.२००१ रोजी निधन झाले. स्वर्गीय होतीलाल सोहनलाल अग्रवाल यांनी त्यांच्या मृत्यनंतर विपिन होतीलाल अग्रवाल यांना त्यांच्या उत्तराधिकारी म्हणन एकमेव नामनिर्देशित केले. विपिन होतीलाल अग्रवाल हे खाली नमूद केलेल्या जागेचे एकमेव आणि पूर्ण मालक असल्याने, सदर जागा रेणू हिराचंद मोहनानी यांना विकली. रेणू हिराचंद मोहनानी, या जागेचे एकमेव मालक असल्याने त्यांनी मकेश हिरानंद मोहनानी यांना सोसायटीमध्ये सहयोगी सदस्य म्हणून जोडले आहे.

कोणा व्यक्तिस खाली नमूद केलेल्या मालमत्ता/जागेच्या संदर्भात कोणताही दावा, हक्क, शीर्षक किंव वारस्य, विक्री, तारण, शुल्क, धारणाधिकार, भेटवस्तू, भाडेपट्ट्याचा वापर, विश्वस्त, ताबा, वारसा किंवा हक असल्यास त्यांच्या कार्यालयात **ॲडव्होकेट नेव्हिल छेडा, छेडा ॲंड असोसिएट्स,** दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि, नाना पालकर स्मृती समिती मार्ग, वीर सावरकर गार्डन जवळ, बाभई नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२ येथे खाली स्वाक्षरी केलेल्यांना लेखी कळवावे अशी विनंती केली आहे, या तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसांच्या आत सहाय्यक कृत्ये आणि/किंवा कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतींसह, खाली नमूद केलेल्या जागेच्या तपासात अयशस्वी झाल्यास असे दावे किंवा आक्षेप विचारात न घेता निष्कर्ष काढला जाईल जे माफ केले गेले आहेत आणि सोडलेले आणि ज्यासाठी माझे अशिल किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया लक्षात घ्या की जाहिर सूचनेद्वारे दिलेली उत्तरे/दावे विचारात घेतले जाणार

वर संदर्भित मालमत्तेची अनुसूची

सर्व व्यावसायिक जागा मालकीच्या आधारावर फ्लॅट क्र. ३०१, क्षेत्रफळ सुमारे ६९२ चौ. फूट, बिल्ट अप् क्षेत्र,. राम नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ येथे असलेल्या 'पूजा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी' म्हणून ज्ञात सोसायटीच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर बिल्ट-अप क्षेत्र, जिमन सीटीएस क्र.१०२ भाग गाव शिंपोली, तालुका बोरिवली हे नोंदणी जिल्हा आणि मुंबई उपनगरातील उप-जिल्ह्यांसह, रु.५०/- (रु. पन्नास फक्त) प्रत्येकी चे ५ (पाच) पूर्ण भरणा केलेले एकत्रितपणे रु. २५०/- चे शेअर्ससह पूजा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी द्वारे जारी केलेल्या भाग प्रमाणपत्र क्र. ०७ अंतर्गत नोंदविलेले ३१ ते ३५ (दोन्ही समाविष्ट) मधील विशिष्ट क्रमांक असलेले नोंदणी क्रमांक बीओएम/डब्ल्यूआर/एचएसजी/टीसी/३६९३, दिनांक ३१.१०.८८ येथील जागेचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: मुंबई तारीख: १९.०८.२०२२ श्री. नेव्हिल पी. छेडा

### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT my client MR. SUDHIR SHANTILAL KULARIA is OP, HSG, SOC, LTD., situated at, Sector - 5, Charkop, Kandivali (West) Mumbai. 400 067, more particularly descried in the schedule mention hereunder. Originally the said Room was allotted to MR. SUDHIR SHANTILAL KULARIA by MHADA. The Original allotment letter in respec of allotment of Room No. D/4, Issued in favour of MR. SUDHIR SHANTILAL KULARIA by MHADA is misplaced/lost and not traceable. Therefore, the necessary complaint is lodged with the Kandivali Police Station and to that effect the certificate is issued by the Kandivali Police Station bearing NC No. 23496/2022 Dated 31.07.2022. MR. SUDHIR SHANTILAL KULARIA has agreed to sale, transfer the said Room and shares and membership of the society. Any person having or claiming any right, title, interest of any type in the above property or any part thereof by way of inheritance tenancy, share sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance of any nature whatsoever including any by way of any lien over the said Room of allotment letter i.e. above mentioned property, is hereby required to intimate the same to the undersigned together with the documents on the basis of which such claim and made within 14 days from the date of publication of this notice, failing which my clients shall complete the transaction without reference to such claim and claims of such person/s shall be treated as waived and not binding on my clients

SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFFERRED TO ALL THAT PIECE AND PARCEL OF THE Room No. D/4, Plot No. 539. GHAR CO-OP. HSG. SOC. LTD., situated at, Sector- 5 Charkop, Kandivali (West), Mumbai - 400 067, Constructed on the Land Bearing Plot No. 539, of Village - Kandivali, Taluka - Borivali, Mumba Suburban District,of the said Room and along with the common use and enjoyment of passage and open space.

NIRBHAY R. DUBEY Advocate High Court, Shop No. 02, Ground Floor, Om Saikripa C.H.S. Ltd. Place: Mumbai A.K. Marg, Bandra (East), Mumbai-400051 Date: 19-08-2022



गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेड

गोदरेज वन, ४था मजला, पिरोजशा नगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे. विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९.

फोन.:२५१८८०१०/२०/३०, फॅक्सः २५१८८०४० ई-मेल:investor.relations@godrejcp.com, वेबसाईट: www.godrejcp.com

सीआयएन: एल२४२४६एमएच२०००पीएलसी१२९८०६ येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारत/दावेदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज

17(1) -11(3)								
फोलिओ	भागधारकांचे	दर्शनी मुल्य	अनुक्रमांक	अनुक्रमांक	जुने भाग			
क्र.	नाव	रु.१ चे	पासून	पर्यंत	प्रमाणपत्र			
		भाग संख्या			क्र.			
जी००२३६३	गौरव जे. शाह	860	६८३२३८३३	६८३२४३१२	५३८८१२			
	संयुक्त जयदीप जे. शाह	860	७४११८२५३३	७४११८३०१२	५८९१२३			
		860	१०८२०५५७५३	१०८२०५६२३२	६११८९९			
जी००१८६४	जी.आर. काकर	३२८	००६८३१०२७३	00६८३१0६00	०५३८६३८			
		3२८	0685866366	3000088800	0429042			

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासून ७ दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार करू नये.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई राहल बोटदर दिनांक : १८.०८.२०२२ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



(ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी) नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुलं रोंड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. दुर::+९१-२२-२८५९५०९३/६७०७०१००, फॅक्स:+९१-२२-२८५२८५४९, ई-मेल:info@orixindia.com www.orixindia.com, सीआयएन: यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

#### (रुल्स ८(१)) ताबा सूचना

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शिय**ल सर्विसेस इंडिया लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदा १) प्रफुल्ला सुभाष भट, २) रुपवती प्रफुल्ला भट यांना दिनांक ०६.०८.२०१९ रोजीच्या सचनेत . मुदप्रमाणे सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत **१ सप्टेंबर, २०१९ रोजी** देय<sup>े र</sup>ककम ..१,२८,८१,५९९.४७ (रुपये एक कोटी अट्ठावीस लाख एक्याऐंशी हजार पाचशे नव्याण्ण **आणि पैसे सत्तेचाळीस फक्त)** आणि पुढील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/मालमत्तेचे मालक व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत

खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा दिनांक १७ ऑगस्ट, २०२२** रोजी घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही पवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ऑरिक्स लिझींग ॲण्ड नायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**कडे सूचनेत नमूद **१ सप्टेंबर, २०१९** रोजी देय रक्कम रु.१,२८,८१,५९९.४७ तसेच त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, ए विंग, नवरत्न कोहौसोलि., आशरा कॉलनी क्रॉस रोड, दत्तपाडा, प्लॉट जमीन सीटीएस क्र.२२४, गांव कान्हेरी, बोरिवली पुर्व, मुंबई-४०००६६ येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि **चतुसिमा: उत्तरेस-**इमारतीचे चालु बांधकाम; **दक्षिणेस-**मधु कुंज कोहौसोलि. **पुर्वेस**–आशरा कॉलनी रोड**; पश्चिमेस**–मोकळी जागा.

दिनांक: १७.०८.२०२२ ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

ORIX

#### ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

(पर्वीची ओएम ऑरो फायनान्शियल मर्विमेम लिमिरेड) ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी नोंद. कार्या.: प्लॉट क्र.९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ं. दुरः:+९१-२२-२८५९ं५०९३/६७०७०१००, फॅक्सः+९१-२२-२८५२८५४९, ई-मेलःinfo@orixindia.com | www.orixindia.com,

#### परिशिष्ट ४-ए (पहा नियम ८(६)) स्थावर मालमत्तेच्या तद्नुसार विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिर्ट इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीअंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

. वर्वसामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत् धनकोकडे तारण/अधिभारित असलेल्या खालील नमद स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा ऑरिक्स **लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेल आहे आणि याची सचिन एस. सोनावणे. शांताराम गंगाधर सोनावणे व वैशाली शांताराम सोनावणे (कर्जदार व सह-कर्जदार) यांच्याकडून ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शिय सर्विसेस इंडिया लिमिटेडला दिनांक २२.०७.२०२२ रोजी देय रक्कम रु.६०,३४,०९२.९ (रुपये मात लाख चौतीस हजार ब्याण्णव आणि पैसे नऊ फक्त) च्या वसुलीकरिता दिनांक २०.०९.२०२२ रोजी जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे या तत्त्वावर जाहीर लिलावाने विक्री केली जाईल आरक्षित मुल्य रु.६२,२०,५००/- (रुपये बासष्ट लाख वीस हजार पाचशे फक्त) आणि इसारा रक्कम रु.६,२२,०५०/- (रुपये सहा लाख बावीस हजार पन्नास फक्त) आहे.

तारण मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, इमारत क्र.बी-५३, अनुपमा को-ऑप.हौ.सो.लि., सीटीएस क्र.१२९८/१ ते ८, गाव दहिसर, सेक्टर २, आनंद नगर, छत्रपती शिवाजी रोड, दहिसर (पूर्व) मुंबई-४०००६८ येथील जागेचे सर्व भाग व खंड.

, च्छुक बोलिदारांनी प्राधिकृत अधिकारी **श्री. अब्दुल लतिफ पटेल (संपर्क तपशील:+**९१-९८१९०७५५६६) यांना सोमवार ते शनिवार कामकाजाच्या वेळेत कोणत्याही प्रश्नाकरिता संपर्व करावा आणि विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता कृपया **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल** सर्विसेस इंडिया लिमिटेडच्या https://www.orixindia.com/leasing.php वेबसाईटवरीत

दिनांक: १८.०८.२०२२

ठिकाण: दहिसर, मुंबई

प्राधिकृत अधिकार्र ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया



#### ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड (पूर्वीची ओएस ऑटो फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड)

(ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी नोंद. कार्या.: प्लॉट क्र.९४, मरोळ को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दर::+९१-२२-२८५९५०९३/६७०७०१००, फॅक्स:+९१-२२-२८५२८५४९, ई-मेल:info@orixindia.com | www.orixindia.com,

सीआयएन: यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

## परिशिष्ट ४-ए (पहा नियम ८(६)) स्थावर मालमत्तेच्या तद्नुसार विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीअंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रतिभूत धनकोकडे तारण/अधिभारित असलेल्या खालील नमुद स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा **ऑरिक्स् लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड**च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतलेला आ आणि याची सचिन एस. सोनावणे, शांताराम गंगाधर सोनावणे व वैशाली शांताराम सोनावणे (कर्जदार व सह-कर्जदार) यांच्याकडून ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया नेमिटेडला दिनांक १०.०८.२०२२ रोजी देय रक्कम रु.६७,४५,०४४.६ (रुपये सदसष्ट लाख पंचेचाळीस हजार चव्वेचाळीस आणि पैसे सहा फक्त) च्या वसुलीकरिता दिनांक २०.०९.२०२२ रोजी जसे आहे . जेथे आहे आणि जसे आहे जे आहे या तत्त्वावर जाहीर लिलावाने विक्री केली जाईल. **आरक्षित मुल्य** रु.४९,६८,000/- (रुपये एकोणपन्नास लाख अडुसष्ट हजार फक्त) आणि इसारा रक्कम ह.४,९६,८००/**- (रुपये चार लाख शहाण्णव हजार आठशे फक्त)** आहे.

तारण मालमत्तेचे वर्णन

यनिट क.१२५. १ला मजला. दमारत क.डी-२. टक टर्मिनल फेज १. सीएस क.८(भाग) मुकंदराव आंबेडकर रोड, आरटीओ मुंबईजवळ, इस्ट-१, वडाळा सॉल्ट पॅन विभाग, वडाळा मुंबई-४०००३७ येथील जागेचे सर्व भाग व खंड.

च्छुक बोलिदारांनी प्राधिकृत अधिकारी **श्री. अब्दुल लतिफ पटेल (संपर्क तपशील:+९१**-९८<mark>१</mark>९०७५५६६) यांना **सोमवार ते शनिवार** कामकाजाच्या वेळेत कोणत्याही प्रश्नाकरिता संपर्व ज्ञावा आणि विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता कृपया **ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल** सर्विसेस इंडिया लिमिटेडच्या https://www.orixindia.com/leasing.php वेबसाईटवरील लेंकचा संदर्भ घ्यावा.

कर्ज खाते क्रमांक - LN0000000002304

प्राधिकृत अधिकारी ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया ठिकाण: वडाळा, मुंबई

**PUBLIC NOTICE** 

My client Mr. Pradeep Singh N Hooghan is lawful Owner in respect of Nehal Bunglow situated at Dr. Charat Singh, Colony, Chakala, Andheri (East), CTS no 62nt 66nt 67nt Mumbai-100093, which was purchased jointly in Name of Mr. NaramolakSingh Hooghan and Mrs.HarbansKaur NaramolkSingh Hooghan On 02/04/1987. Mr. NaramolakSinghHooghan died on 07.11.2006 and Mrs.HarbansKaur N. Singh Hooghan also diedon 15.06.2021. That both the Owners have jointly executed and signed their ast will and Testament dated 09/12/2002 by(Naramolak singh) &26/12/2020 by(Harbans kaur) on the basis of the said Will,my client Mr.Pradeep Singh N. Hooghan is lawful wner of the said Property

Any person / party having any adverse claim or interest over the said property or part thereof is asked to put the sam in writing to me / my client within 7 days from the date of publication here of otherwise no claim shallbe entertained Dated: 18.08.2022

(RAMSAGAR K.KANOJIA) Advocate HighCourt. M M Court Andheri East Mumbai 400069 Mobileno.9867681070

#### जाहीर सूचना

श्री. तरुण दिलीपकुमार रांका हे रिझवी चेंबर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी **लेमिटेड, पत्ता:** हिल रोड, वांद्रे पश्चिम . नुंबई-४०००५०, महाराष्ट्र येथील युनिट क्र.११३ वे मालक व सोसायटीचे सदस्य आहेत, यांचे २५.०४.२००५ रोजी निधन झाले. त्यांचे पिता श्री. दिलीप रांका यांनी त्यांच्या नावे सोसायटीचे ादस्यत्व व सदर युनिट हस्तांतरणासाठी दावा अर्ज केला आहे. सोसायटी याव्दारे. गोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल गलमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप ग्रेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ **(पंधरा)** दिवसांत<sup>े</sup> सोसायटीच्या भांडेवल / मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ठचर्थ अर्श कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह गगविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. त य्यत सभामदाच्या मोमायटीच्या भांडवल मेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श नोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्य ।।र्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल आणि श्री. दिलीप रांका यांच्या नावे यनिट क्र.११३ चे हित व शेअर्स हस्तांतर केले जाईल. जर सोसायटीच्या भांडवल<sub>/</sub> . मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हेतसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप नोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

ठिकाण : मुंबई सही / देनांक : १९.०८.२०२२ सचिव रिझवी चेंबर्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड हिल रोड, वांद्रे पश्चिम मुंबई-४०००५०, महाराष्ट्र

Shri HIRO PARSRAM MIRCHANDANI was the member holding Flat No. A-601 along with his son SHRI. RAJESH MIRCHANDANI in Building of the Lake Side Co-operative Housing Society Ltd., Raheja Vihar, Chandivali, Powai, Mumbai-400072, died on this 1/2021 making the nomination about his 1/2nd share in the said Flat property in the Society to his daughter-in law i.e. Mrs. SABINA RAJESH MIRCHANDANI.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public that anyone having any claim/objection should contact with cogent documentary evidence to the Hon. Secretary of the Society at its afore said address OR to the Advocate C.S. Jadhav, having its address at: 11/B/004, Safalya CHS Ltd. Mhada Colony, Mumbai-400 072, within 15 days from the date of publication of this Notice the real terms of the state of publication of this Notice. Thereafter no claim will be entertained/considered and the Society will proceed to decide the allocation of share of the deceased member Shri HIRO PARSRAM MIRCHANDANI to heir/claimant. Place: Mumbai

Date: 19/08/2022

C.S. Jadhav, Advocate

Notice is hereby given that I MR. SARTA ANWAR MOHAMMED HANIF ANSAR esiding at Flat no.101, Plot no.28, Rsc-02 Malwani Apnaghar Chs Ltd, Mhada Malwani Malad West, Mumbai-400095. I am the son and legal heir of late MR, MOHAMMAD HANIF ABDUL WAHID ANSARI, my father is died in Mumbai on dated 31.12.2021. he was the co-owner and 50% shares holder of SHOP NO.11,

ground floor, MALWANI ASHIRWAD che Ito PLOT NO.14, RSC-02, MHADA MALWANI, MALAD WEST, MUMBAI - 400095., All the heirs and successors registered DEED OF RELEASE on dated 23.05.2022 vide its serial no. brl-6-11167-2022 as per release deed all legal heirs transfer their shares in the name of MR. SARTAJ ANWAR MOHAMMED HANIF

ANSARI. Any person or persons claiming any rights, title and interest by way of sale, inheritance, gift, lease, lien, mortgage, possession, tenancy, or otherwise whatsoever is required to make the same known to the undersigned within 14 days from the date of publication hereof, otherwise will transferred The Deceased mentione mises shares in my name.

Any Enquiry Regarding this matter Please Contact Mr. Sartaj Anwar Mohammed Hanif Ansari

Contact: 9833138552 Date: 19/08/2022

#### व्हाईट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेड

नोंद.कार्याल्यः ३१२ए, कैलोस प्लाझा, बहुभ बाग लेन, घाटकोपर (पू.), मुंबई-४०००७७, भारत. दुरध्वनीः०२२-२५०११९८३, फॅक्सः ०२२-२५०१९९८४, **ई-मेल**:info@whiteorganicagro.com. वेबसाईट:www.whiteorganicagro.com, सीआयएन: एल०११००एमएच१९९०पीएलसी०५५८६०

#### वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

. यथे सूचना देण्यात येत आहे की, **व्हाईट ऑर्गेनिक ॲग्रो लिमिटेड**च्या सदस्यांची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२ रोजी स.१०.००वा. दैनंदिन कामकाजात वितरीत करण्यात येणाऱ्या सदर एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० व १४/२०२० अनुक्रमे दिनांक ५ मे, २०२० व ८ एप्रिल, २०२० तसेच विस्तारीत परिपत्रक क्र.०३/२०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर, पी/२०२२/६२ (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार कोविड प्रादर्भावामुळे एजीएम संचालनावर सवलती तसेच सेबी व कंपनीचे लागु नियम व अधिनियमासह सदर एजीएम सामायिक ठिकाणी भागधारकांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय संपन्न होईल. सभेत सहभागी होण्यासाठी माहिती व निर्देशन एजीएम सचनेत नमद आहे आणि सदर सूचना कंपनीच्या <u>https://whiteorganicagro.com/investor\_relations.html</u> आणि आमचे आरटीएची वेबसाईट <u>https://www.evotingindia.com/noticeResults.jsp</u> किंवा बीएसई लिमिटेडच्या (एक्सचेंज) वेबसाईटवर उपलब्ध होईल.

कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग माध्यमातुन (रिमोट ई-वोटिंग) ठरावावर त्यांचे मत देण्याकरिता सर्व सदस्यांना संबंधित ठिकाणाहुन त्या तारखेला भागधारकांना अनुमती दिलेली आहे आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सभा चालु असतांना मत देण्यास सदस्यांना अधिकार असतील. याबद्दल माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेली आहे. नोंद तारीख अर्थात गुरुवार, ०८ सप्टेंबर, २०२२ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्यांची नावे नमुद आहेत त्या सदस्यांना रिमोट ई–वोटिंगने मत देण्याचा अधिकार आहे.

वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या http://whiteorganicagro.com/ investor\_relations.html आणि आमचे आरटीएची वेबसाईट https:/ www.evotingindia.com/noticeResults.jsp वेबसाईटवर उपलब्ध असून डाऊनलोड करता

ज्या भागाधारकांचे तपशील डिपॉझिटरी, कंपनी किंवा आरटीएकडे नोंद नाहीत त्यांनी ई-वोटिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ई–मेल नोंद करावेत व यूजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

 वास्तविक भागधारकांकरिता: आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र., भागधारकाचे नाव भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) हे कंपनीच्या <u>info@whiteorganicagro.com</u> व आरटीएच्या <u>https://</u> web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html/ मेलवर पाठवावेत.

**डिमॅट भागधारकांकरिता:** आवश्यक डिमॅट खाते तपशील जसे (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) हे कंपनीच्या किंवा आरटीएच्या वर नमुद मेलवर पाठवावेत.

सही/

दिनांक: १७.०८.२०२२ ठिकाण: मंबर्ड

श्री. दर्शक रुपार्न व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०३१२१९३९)

#### ROYAL CUSHION VINYL PRODUCTS LIMITED

Regd.Office: 60 CD Shlok Govt.Ind.Estate, Charkop, Kandivali (West), Mumbai-400 067 CIN: L24110MH1983PLC031395 Website: www.rcvp.in; Email: legalho83@gmail.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2022 (Amount in lakh Rs Quarter ended Year ended 2022 2022 2021 2022 (Audited) (Audited) Unaudited 6,942.1 Total income from operations (net) 1,591.87 1,730.18 1,069.66 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (515.74)(514.42)(265.22) (1,547.83 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 4,713.4 (515.74)5,746.82 Net Profit / (Loss) for the period after tax (515.74)5,746.82 (265.22) 4,713.41 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Los for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) (515.87)5.749.62 (266.89) Paid up Equity Share Capital 1,206.72 1,206.72 1,206.72 1,206.72 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in audited Balance Sheet of previous year (41.576.18 Net Worth (40,369.46) Earnings Per Share (before and After extraordinary items) (of Rs.10/- each) : (4.27)(2.20)39.06 (a) Basic 39.06 47.62

NOTES:

The above audited financial statements have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held on 18.08.2022

Figures of the previous periods have been regrouped / reclassified / rearranged wherever considered necessary. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filled with the Stcok Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of quarterly financial results are available on the stock exchange websites i.e. www.bseindia.com and on the Company's website www.rcvp.in.

For Royal Cushion Vinyl Products Limited Jayesh Motasha

Date:18/08/2022

(DIN: 00054236)

**POONAWALLA** HOUSING FINANCE पूनावाला हौसिंग फायनान्स लि. (पूर्वीची मॅग्ना हौसिंग फायनान्स लि.) नोंदणीकृत आणि क्षेत्रिय कार्यालय : ६०२, ६वा मजला, झिरो वन आयटी पार्क, अ.क्र.७९/१, घोरपडी, मुंढवा रोड, पुणे – ४११०३६. शाखा कार्यालय : युनिट २०४/२०५, लोटस पार्क, रोड क्र. १६, वागळे इस्टेट, ठाणे – ४०० ६०४.

ई-लिलाव-विक्री सूचना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (यापुढे कायदा म्हणून संदर्भ) अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेची विक्री. सर्वसामान्य जनतेस आणि खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद मालमत्ता मॅग्मा हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे तारण असून त्याचा कायद्याच्या कलम १३(४) अन्वये कंपनीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ताबा

वेतलेला असून कंपनीची थकबाकी रक्कम तसेच त्यावरील लागू व्याज, शुल्क व खर्चे इत्यादी वसुलीकरिता खाली नमुद नियमानुसार ई-लिलावमार्फत विक्री केली जाईल. मालमत्तेची सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स (यापुढे अधिनियम म्हणून संदर्भ) च्या नियम ८ व ९ अन्वये **जसे आहे जेथे आहे , जसे आहे जे आहे आणे कोणत्याही परिणामाशिवाय** विक्री केली जाईल.

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी, कृपया पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड/प्रतिभूत धनकोंची वेबसाइट अर्थात www.poonawallahousing.com वर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या.

प्रस्ताव क्र. ग्राहकाचे नाव (ए)	मागणी सूचनेची तारीख आणि थकबाकीची रक्कम (बी)	ताबाचा प्रकार (सी)	मालमत्तेचे वर्णन (डी)	आरक्षित मूल्य (इ)	इरठे (आरपी च्या १०%) (एफ)	इरठे सादर करण्याची तारीख (जी)	वाढीव बोली (एच)	मालमत्ता निरीक्षणाची तारीख आणि वेळ (आय)	लिलावाची तारीख आणि वेळ (जे)	ज्ञात अधिभार/ न्यायालयीन प्रकरणे असल्यास (के)
कर्ज क्र.एचएल/००२७/ एच/१३/१००३३६ स्वाती अशोक दामोळकर (कर्जदार) सोहम अशोक दामोळकर, मे. दामोळकर ज्वेलर्स (सह- कर्जदार)	सूचना दिनांकः १७.०८.२०१७ दि.०५.०८.२०१७ रोजी देय रक्कम <b>रू.१६,९५०/</b> (रूपये सोळा लाख शहारेशी हजार नऊशे पन्नास फक्त) तसेच वास्तविक प्राप्ती होईपर्यंत पुढील १४.००% व्याजासह जमा करावी.	वास्तविक	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, क्षेत्रफळ सुमारे ५९० चौ फू. किंवा ५४.८३ चौ.मी. (बिल्ट अप क्षेत्र) वक्रतुंड रेसिडेन्सी म्हणून ज्ञात इमारतीमधील, बांधकामित बिगरशेत जिमने सर्वे क्र. १०७, हिस्सा क्र. १/ १ भाग, क्षेत्रफळ सुमारे १२०० चौ.मी. जे गाव – टेम्माडे, तालुका पालघर, जिल्हा पालघर, उपनिबंधक यांच्या क्षेत्रात, पालघर (पश्चिम) ठाणे – ४०१४०४ येथील तारण मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	रू. १९,४२,५००/– (रूपये एकोणीस लाख बेचाळीस हजार पाचशे फक्त)	(रूपये एक	२०.०९.२०२२ रोजी सायं.५.०० पूर्वी	90,000/	१४.०९.२०२२ (स.११.०० वा.ते दु.४.०० वा.)	२१.०९.२०२२ (स.११.०० वा.ते दु.२.०० वा.)	नाही
कर्ज क्र.एचएम/०४९ १/एच/ १८/१००००४ रावल यागिन चांदबहाय (कर्जदार) जिनल यागिन रावल (सह-कर्जदार)	सूचना दिनांकः १४.०२.२०२२ दि.१४.०२.२०२२ रोजी देय रक्कम रू.११,०४,८९३.९२/ – (रूपये अकरा लाख चार हजार आठशे त्र्याण्याव आणि पैसे ब्याण्याव फक्त) तसेच वास्तविक प्राप्ती होईपर्यंत पुढील १३.००% व्याजासह जमा करावी.	वास्तविक	पलॅट क्र. १०६, १ला मजला, बी – विंग, क्षेत्रफळ सुमारे ३८० चौ.फू. (बिल्ट अप क्षेत्र) राधा अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीमधील, प्लॉट क्र. ९ वरील एस.क्र. ५२/५३, गट क्र. ४९/५१ व प्लॉट क्र. १०, एस.क्र. ५२/५३, गट क्र. ४९/५१ गाव – बोईसर (काटकर) पूर्व, पालघर – ४०९५०१ येथील तारण मालमत्त्वेच सर्व भाग व खंड.	स्त. ११,१४,७५०/ – (रूपये अकरा लाख चौदा हजार सातशे पन्नास फक्त)	रू. १११,४७५/ – (रूपये एक लाख अकरा हजार चारशे पंच्याहत्तर फक्त)	२०.०९.२०२२ रोजी सायं.५.०० पूर्वी	90,000/	१४.०९.२०२२ (स.११.०० वा. ते दु.४.०० वा.)	२१.०९.२०२२ (स.११.०० वा.ते दु.२.००वा.)	नाही

अधिक तपशिलांसाठी आणि प्रश्नांसाठी, प्राधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधा, नाव श्री. इकबाल आलम (मोबाइल – ९९५८ १९५४५३)

इच्छुक बोलीदारांना शाखा आणि लिलावात ठेवलेल्या मालमत्तेला भेट देण्याचा आणि शुल्क, बोजा यासंबंधी आवश्यक माहिती मिळविण्याचा सल्ला दिला जातो. खरेदीदार स्वतःची चौकशी करेल आणि अतिरिक्त शुल्क, बोजा आणि कोणत्याही तृतीय पक्षाच्या हिताची खात्री करून धेईल आणि त्या सर्व बार्बीमध्ये स्वतःचे/स्वतःचे समाधान करेल. सर्व वैधानिक देय जसे की मालमत्ता कर, वीज देय आणि मालमत्तेशी संलग्न इतर कोणतेही देय असल्यास, ते यशस्वी बोलीदार/संभाव्य खरेदीदारांनी निश्चित केले पाहिजेत आणि अदा केले पाहिजेत.

बोलीदार/संभाव्य खरेदीदारांना, त्यांच्या स्वतःच्या हितासाठी, बिङ सबमिट करण्यापूर्वी वरील आणि वर नमूद केलेल्या मालमत्ता/मालमत्तेशी संबंधित इतर संबंधित तपशिलांच्या संदर्भात स्वतःचे/स्वतःचे समाधान करण्याची विनंती केली जाते. इच्छुक बोलीदारांनी पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आणि लॉगिन आयडी आणि पासवर्ड आधीच प्राप्त करणे आवश्यक आहे, जे लिलाव सेवा प्रदात्याकडून ई-बिडिंगसाठी अनिवार्य आहे. मे. नेक्सेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड - २०३, दुसरा मजला, शी श्याम पॅलेस, सेक्टर: ४ आणि ५ क्रॉसिंग, रेल्वे रोड, गुरुग्राम - १२२ ००६ (संपर्क क्रमांक +९१ ९३१०० २९९३३/+९१ ९८१०० + २९९३२३६ संपर्क), ग्राहक सेवा वितरण (CSD) सेल क्र. (एम) +९१ ९३१०० २९९३३/+९१ ९८१०० २९९२६ (दर.) +९१ ९२४ ४ २३३ ९३३. ईमेल आयडी:- CSD@DisposalHub.Com. कृपया लक्षात घ्या की संभाव्य बोलीदार केवळ त्यांच्याकडूनच ई-लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात. इच्छुक खरेदीदार/बिडरने पूनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, बँक-आयसीआयसीआय बँक लि.च्या खात्यात एनईएफटी/आरटीजीएस/डीडी मार्गे इसारा रक्कम ठेव (इरठे) जमा करणे आवश्यक आहे. खाते क्रमांक-०००६५१०००४६० आणि आयएफएससी कोड- आयसीआयसी००००००६, २०, आर एन मुखर्जी रोड- कोलकाता-७००००१ कोणतीही राष्ट्रीयकृत किंवा शेड्यूल्ड बॅंकेवर २०.०९.२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी काढलेले आणि त्यांचे नाव https://DisposalHub.Com वर नोंदवा आणि युजर आयडी आणि पासवर्ड मोफत मिळवा आणि सेवा प्रदात्याकडून ई-लिलावाचे प्रशिक्षण घ्या. वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर, इच्छुक खरेदीदार/बोलीदाराने खालील कागदपत्रांच्या प्रती अपलोड कराव्यात, ई-मेल आणि स्व-प्रमाणित हार्ड कॉपी (संबंधित व्यवस्थापक पूनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेड) **श्री. नितेश पवार,** पता यांना स्व-प्रमाणित हार्ड कॉपी पाठवाव्या लागतील. शाखा युनिटः २०५, दुसरा मजला, लोटस पार्क, रोड क्र.१६, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र-४००६०४. मोबाईल क्र.९९६७००८०५१, ई-मेल आयडी nitesh.pawar@poonawallahousing.com वर पाठवणे आवश्यक आहे.

दिनांक: १९.०८.२०२२ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी पूनावाला हौसिंग फायनान्स लिमिटेड (पूर्वीची मॅग्ना हौसिंग फायनान्स लि.)